



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग एक-अ-मध्य उप-विभाग

वर्ष ११, अंक ४]

शुक्रवार, फेब्रुवारी ७, २०२५/माघ १८, शके १९४६

[पृष्ठे ४, किंमत : रुपये २६.००

असाधारण क्रमांक ४

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपरिषदा, प्राथमिक शिक्षण आणि स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम यांखालील ( भाग चार-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आदेश व अधिसूचना यांव्यतिरिक्त ) आदेश व अधिसूचना.

राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र

नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई ४०० ०३२  
दिनांक ७ फेब्रुवारी २०२५

अधिसूचना

क्रमांक रानिआ/रापनों-२०२०/प्र.क्र.२/का.११.—ज्याअर्थी, भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २४३-के व २४३-झेड ए अन्वये तसेच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संबंधित कायद्यातील तरतुदींन्वये अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुकांचे अधीक्षण, संचालन व नियंत्रण याबाबतचे अधिकार राज्य निवडणूक आयोगास प्राप्त झाले आहेत;

ज्याअर्थी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पावित्र्य राखणे व अशा निवडणुका मुक्त, निःपक्षपातीपणे, प्रभावीपणे व कार्यक्षमतेने पार पाडण्याच्या दृष्टीने राजकीय पक्षांची नोंदणी व संबंधित बाबींची तरतूद करणे गरजेचे आणि आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाद्वारे क्र. एसईसी/एमसी २००९/सीआर-४९/डी.११, दि. ३१ मार्च २००९, च्या अधिसूचनेद्वारे, राजकीय पक्षांची नोंदणी आदेश, २००९ आणि महाराष्ट्र निवडणूक चिन्ह ( आरक्षण व वाटप ) आदेश, २००९ काढण्यात आले आहेत;

ज्याअर्थी, उक्त आदेशातील भाग दोन ३(१०)(अ) मधील तरतुदींमध्ये राजकीय पक्षाचे नोंदणी आदेश, २००९ (पुनःसुधारित २०२२) दि. १५ फेब्रुवारी २०२२ अन्वये सुधारणा करण्यात आलेली असून राजकीय पक्षाचे नाव बदलण्याबाबत निकष निश्चित करण्यात आलेले आहेत;

ज्याअर्थी, या आदेशातील तरतुदींनुसार श्री.दिपक दत्ताराम घोलप पाटील, यांच्या अध्यक्षतेखाली 'हिंदुस्थान विकास पक्ष' मु. देवगाव, पो. पिंपरखेड, ता. आंबेगाव, जि. पुणे ४१० ५०४ या राजकीय पक्षाची नोंदणी अमान्यताप्राप्त पक्ष म्हणून क्रमांक रानिआ/रापनों-२०२०/प्र.क्र.२/का-११, दि. १८ फेब्रुवारी, २०२० च्या पत्रान्वये करण्यात आलेली आहे;

ज्याअर्थी, श्री. दिपक दत्ताराम घोलप पाटील, अध्यक्ष, 'हिंदुस्थान विकास पक्ष' यांनी पक्षाच्या नावात बदल करण्यासंदर्भात पक्षाची नॅशनल कौन्सिलमध्ये दि. २४ नोव्हेंबर २०२४ रोजी मंजूर करण्यात आलेल्या ठरावाची नोटारिज्ड प्रत राज्य निवडणूक आयोगास सादर केली आहे. त्यानुसार त्यांनी पक्षाचे नाव 'हिंदुस्थान विकास पक्ष' ऐवजी 'हिंदुस्थान जनसेवा पक्ष' असे करण्याची विनंती केली आहे;

(१)

ज्याअर्थी, या पक्षाचा नावात बदल करण्यापूर्वी **महाराष्ट्र शासन राजपत्रात** पक्षाचे प्रस्तावित नाव आणि पत्ता, त्याचे अध्यक्ष यांचा अंतर्भाव असलेली सूचना प्रसिद्ध करून सर्वसाधारण जनतेकडून पक्षाचे नाव बदलाबाबत हरकती मागविणे आवश्यक आहे;

ज्याअर्थी, **महाराष्ट्र शासन राजपत्रात** उपरोक्त प्रमाणे अधिसूचना प्रसिद्ध केलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत कोणतीही हरकत प्राप्त न झाल्यास राज्य निवडणूक आयोग अधिसूचनेत प्रस्तावित केल्याप्रमाणे सदर राजकीय पक्षाच्या नावामध्ये बदल करण्याकरिता सक्षम राहील;

आणि ज्याअर्थी, उक्त आदेशाप्रमाणे कोणतीही हरकत प्राप्त झाली, तर तिचा राज्य निवडणूक आयोग विचार करेल व ती शुल्लक आढळल्यास, फेटाळण्यात येईल व या राजकीय पक्षाचे नाव बदलण्यास मान्यता देईल. त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगास अशा हरकती प्रथमदर्शनी सत्य वाटले, तर ती संबंधित व्यक्ती/ पक्षास कळविण्यात येईल आणि त्यावर त्याचे अभिप्राय मागविण्यात येतील. अभिप्राय प्राप्त झाल्यावर, आयोग उपलब्ध अभिलेखाच्या आधारे किंवा संबंधितांचे म्हणणे ऐकून गुणवत्तेवर निर्णय घेईल व राज्य निवडणूक आयोगाचा असा निर्णय अंतिम राहील.

त्याअर्थी, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र असे जाहीर करीत आहे की, सदर अधिसूचना **महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत उक्त पक्षाच्या नावातील प्रस्तावित बदलाबाबत कोणतीही हरकत असल्यास, ती परस्पर आयोगाच्या कार्यालयाकडे दाखल करावी.**

मा. राज्य निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानुसार,

**डॉ. जगदीश मोरे,**  
सहायक आयुक्त (ज.सं.),  
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र.

**STATE ELECTION COMMISSION, MAHARASHTRA**

New Administrative Building, Hutatma Rajguru Chowk, Madame Cama Road  
Mumbai 400 032, dated 7th February 2025

**NOTIFICATION**

No.SEC/RPP-2020/CR-2/D-11.—Whereas, the superintendence, direction and control of all elections to the Panchayats and Municipalities in the State are vested in the State Election Commission, Maharashtra by virtue of Article 243-K and 243-ZA of the Constitution of India, and the provisions of the relevant State law as applicable to such Panchayats and Municipalities;

And Whereas, with a view to provide, in the interest of sanctity of elections to the local bodies, and in the interest of conduct of such elections, in a free, fair, effective and efficient manner, for the registration of political parties and for matters connected therewith; the Registration of Political Parties Order, 2009 and Maharashtra Election Symbols (Reservation and Allotment) Order, 2009 has been issued by the State Election Commission, Maharashtra *vide* the State Election Commission, Maharashtra, Notification No. SEC/MC-2009/CR-49/D-11, dated 31st March, 2009;

Whereas, as per the Political Parties Registration Order, 2009 (Revised in 2022) published on 15th February, 2022, the criteria for changing the name of a Political Party have been fixed by amending Part Two 3(10)(A) of the above said Order;

Whereas, as per the provisions of the said Order, a political party bearing the name as **'Hindustan Vikas Paksh'** At Devgaon, Post Pimparkhed, Tal. Ambegaon, Dist Pune 410 504 having **Shri Dipak Dattram Gholap Patil**, as its President has been registered as an unrecognised Political Party wide letter No. SEC/RPP-20/CR-/D-11, dated 18th February, 2018 by the State Election Commission, Maharashtra;

Whereas **Shri Dipak Dattram Gholap Patil, President, "Hindustan Vikas Paksh"** has requested this Commission *vide* its letter dated 27th November, 2024, that as per the resolution passed by its National Council on 24th November, 2024, the party has decided to change the name of the political party from **'Hindustan Vikas Paksha'** to **'Hindustan Jansewa Paksha'**, and requested the permission for the same;

Whereas, before changing the name of a political party under said Order, it is necessary to publish a notice in the *Maharashtra Government Gazette* indicating therein, the name and address of the political party, its President and calling for objections, if any, for such change of name from the general public;

Whereas, as per the said Order, if no objection is received within 30 days from the date of publication of such notification in the *Maharashtra Government Gazette*, it shall be competent for the State Election Commission to change the name of said political party, as proposed in the notification;

Whereas, if any objection is so received, the State Election Commission may consider the same and in case it is found to be without substance, it may reject the same and change the name of said political party. If on the other hand, the State Election Commission considers that the objection has *prima facie* merit, then the same shall be communicated to the concerned person/ Party and his/ its remarks shall be called for. After receipt of the remarks, the Commission may either decide the matter on merits on the basis of the records available or it may give personal hearing to the concerned person/ Party and take a decision thereafter. The decision of the State Election Commission shall be final.

Now, therefore, the State Election Commission, Maharashtra, by publication in the *official gazette* hereby calls for objections, **if any, for such change in the name of said political party from the general public which are to be submitted directly to the Commission within 30 days from the date of publication of this notification in Maharashtra Government Gazette.**

By order of the State Election Commissioner,

DR. JAGDISH MORE,  
Assistant Commissioner (P.R.),  
State Election Commission, Maharashtra.